

हवेली - ११
 २०१३/१३/१९
 २०१६



सर्वोच्च न्यायालय

सूचना दिनांक: १५/०१/२०१६

संख्या: १०१/२०१६

१०१/२०१६

२०१६/१३/१९

सूची क्र. चीन INDEX NO. II

Page 1 of 1

समाप्ति तिथि: १५/०१/२०१६

(1) धरोहर का मूल्य, धरोहर को धारण करने वाला
 मालिकाना (मालिकाना)
 अधिकृत पट्टाधारक अर्थात् धरोहर
 की पट्टाधारक से मूल्य का ५.३३५,०००.००
 रु. का रु. १,००७,१०१.००

(2) भू-पट्टा, धरोहर का धारण करने वाला (धरोहर)
 (1) वर्धन: जितना पुणे
 सातुका: हवेली - ७
 गीचे: गीचे: पापेली (अर्थात् मालिकाना)
 पापेली के पीछे पट्टा नं १४२० का (मालिकाना) और जिला का प्रोजेक्ट मशीन रिकॉर्ड नंबर
 मुनिट नं ए-२४ क्षेत्र १२०३ को कूट स्थाने १२०.१० चौ मी करपेट
 (1) १२०.१०

(3) क्षेत्रफल
 (4) आकार की किंवा कुटी देखात अंतर्गत
 क्षेत्र (1) १०

(5) धरोहर का कलन देखा-का पसलकारा
 व संपूर्ण पत्रा नाम किंवा दिनांक
 न्यायालय का हुकूमनामा किंवा आदेश
 अर्थात्, प्रतिवादी के नाम व
 संपूर्ण पत्रा
 (1) 'मिस्त्री रिजिस्ट्री ऑफ विरॉय, जे. विरॉय' तर्फे मनोज पी गोकाटिया तर्फे नोंदणीकरिता
 'मिस्त्री रिजिस्ट्री ऑफ विरॉय, जे. विरॉय' तर्फे मनोज पी गोकाटिया तर्फे नोंदणीकरिता
 गल्ली/रस्ता: -; ईमारत: -; ईमारत: -; ईमारत: -;
 पेट/परत: -; ईमारत: -; ईमारत: -; ईमारत: -;
 सातुका: -; पिन: ४११०१४; पिन नंबर: -;



(6) धरोहर का कलन देखा-का पसलकारा
 व संपूर्ण पत्रा नाम किंवा दिनांक
 न्यायालय का हुकूमनामा किंवा आदेश
 अर्थात्, धादी के नाम व संपूर्ण पत्रा
 (1) 'मिस्त्री जी विरॉय, परत/परत: -; गल्ली/रस्ता: -; ईमारत: -; ईमारत: -;
 पेट/परत: -; ईमारत: -; ईमारत: -; ईमारत: -;
 सातुका: -; पिन: ४०००२६; पिन नंबर: -;

(7) दिनांक २५/०२/२००९
 (8) नोंदणीका २५/०२/२००९
 (9) अनुक्रमिक, चंके व पृष्ठ ११४/२००९

(10) बाजार भावप्रमाणे मुद्रांक शुल्क रु. २०३५०.००

(11) बाजार भावप्रमाणे नोंदणी शुल्क रु.

(12) रोरा



मी नऊल बाधली }
 मी रुनुवत घेतली }
 वस्तुसोबतची नऊल
 श्री. नि. नि. नि.
 बांका दिल्ली
 दिनांक - २५/०२/१६
 मसखिर हुकुम नऊल
 रु. नि. (वर्ग-२) हवेली-११
 रु. नि. (वर्ग-२) हवेली-११



हवेल २७
३०१३/१४/२८



हवेल-२४
१२१० ५ ३४
२००९

- 5. Open Space
- 6. Top Terrace Area

in the said Ownership scheme of the developers/builders being constructed on the said land and as described in the SCHEDULE "B" written hereunder and shown in the floor plan thereto and annexed and marked Annexure "III" hereto referred to as the said unit at or for the total consideration of Rs. 53,55,000/- RUPEES FIFTY THREE LAKH FIFTY FIVE THOUSAND ONLY ONLY, which includes the proportionate price of the common areas and facilities appurtenant to the premises, the nature, extent and description of the common areas and facilities appurtenant to the premises, are more particularly described in the SCHEDULE "C" written hereunder, but does not include the cost of the restricted and extra amenities and facilities, provided over and above the normal standard amenities and facilities more particularly described in SCHEDULE "D" written hereunder.

NOW THEREFORE, THIS AGREEMENT WITNESSETH AND IT IS HEREBY AGREED BY AND BETWEEN THE PARTIES HERETO AS FOLLOWS:

1. The Promoter/Builder shall construct THE SAID UNIT on the said land in accordance with the plans, designs, specifications, revised plans, approved by the concerned local authority and which have been seen and approved by the Purchaser with only such variations and modifications as the Promoter/Builder may consider necessary or as may be required by the concerned local authority / Government to be made in them or any of them. The Purchaser hereby agrees and gives his/her irrevocable consent to the Promoter/Builder to carry out such alterations, modifications, etc., in the sanctioned plan as may be required from time to time. The Purchaser shall not be entitled to raise any objection against the Promoter/Builder, if the Promoter/Builder exploits / enjoys additional tenements / FSI / Built up area if and when sanctioned by the concerned authorities.


2. The Purchaser hereby agrees to purchase / acquire from the Promoter/Builder and the Promoter/Builder hereby agrees to sell unto the Purchaser Unit No. A-24 admeasuring Carpet Area About 120.46 sq. mtrs. i.e. 1293 sq. ft. with adjoining Terrace area & projections and right to use and occupy:

- 1. Verandah 55 sq. ft.
- 2. Utility Space 30 sq. ft.
- 3. Parking Area 118 sq. ft.
- 4. Garden Area 610 sq. ft.
- 5. Open Space 69 sq. ft.
- 6. Top Terrace Area 650 sq. ft.

in the said Ownership scheme of the developers/builders being constructed on the said land and as described in the SCHEDULE "B" written hereunder and shown in the floor plan thereto and annexed and marked Annexure "III" hereto referred to as the said unit at or for the total consideration of Rs. 53,55,000/- RUPEES FIFTY THREE LAKH FIFTY FIVE THOUSAND ONLY the said

5
Handwritten signature

ह व ल २७
२६/३/०५/२०
२०२१



- तापसे १) श्री.विजयसिंगराव जयसिंगराव जाधवराव यांचा दि.१७/१२/२००५ रोजीचा अर्ज.
२) रत्ना.संचालक नगर रचना पुणे गांठी काडील तामांगा.रेखांकन / एनएचपी / मोजे वाघोली / ता.हयेली/ नवा ग.क.१४२०/ ससंपु /१९४७, दि.१/०७/२००६
३) मा. विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. मह-२ /जमोन /जनरल /आरआर/७७२/०३, दि. २२/९/२००३
४) या कार्यालयाकडील आदेश क्र.पमह/एनएसआर/४४/२००५,दि.३/०५/२००५.



जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे
महसूल २ गाळा
क्रमांक:-पमह/एनएसआर/४८०/२००५
पुणे-१,दि. १२/१२/२०२१

व्यव:-रहिवास वापराच्या सुधारित रेखांकनास बांधकाम परवानगी निव्वणे बाबत.
मोजे वाघोली,ता.हयेली येथील ग.नं.१४२०पे.(जुना गट नं.२४०६),मधील एकुण क्षेत्र १५०१४६.००चौ.मी. क्षेत्रावर रहिवास वापराच्यासुधारित रेखांकनास बांधकाम परवानगी मिळणे बाबत.
श्री.विजयसिंगराव जयसिंगराव जाधवराव यांचा अर्ज. १२/१२/२०२१

आदेश.

श्री.विजयसिंगराव जयसिंगराव जाधवराव यांनी दि.१७/१२/२००५ रोजीचे अर्ज कार्यालयास अर्ज करून, मोजे वाघोली,ता.हयेली येथील ग.नं.१४२०पे.(जुना गट नं.२४०६),मधील एकुण क्षेत्र १५०१४६.००चौ.मी. क्षेत्रावर रहिवास वापराच्या सुधारित रेखांकनास मंजूरी व बांधकाम परवानगी निव्वणे बाबत विनंती केलेली आहे.

मोजे वाघोली,ता.हयेली येथील ग.नं.१४२०पे.(जुना गट नं.२४०६),मधील एकुण क्षेत्र १५०१४६.००चौ.मी.क्षेत्र श्री.विजयसिंगराव जयसिंगराव जाधवराव यांनी धारण केलेले आहे.सदर क्षेत्रास या कार्यालयाकडील आदेश क्र.पमह/एनएसआर/४४/२००५,दि.३/०५/२००५,अन्वये रहिवास व याणिज्य वापरासाठी अधिक परवानगी दिलेली आहे.आता अर्जदार यांनी सदर क्षेत्रावर रहिवास वापराचे सुधारित रेखांकन आराखडे सादर करून बांधकाम परवानगी मागितलेली आहे.सदर क्षेत्र महानगरपालिका हद्दीबाहेर असलेले अर्जदार यांनी प्रस्तावित केलेले रेखांकन व बांधकाम आराखडे मा.सहा.संचालक नगर रचना पुणे यांजकडे छाननी साठी पाठविले असता,सहा संचालक नगर रचना यांनी त्यांचेकडील क्रमांक.रेखांकन/एनएचपी/मोजे वाघोली / ता.हयेली/ नवा ग.क.१४२०/ससंपु /१९४७,दि.१/०७/२००६अन्वये छाननी करून प्रादेशिक योजनेतील तरतूदी नुसार अर्जदार यांचा वापर अनुज्ञेय असलेने प्रस्तावित केलेले रेखांकन आराखडे मंजूरीची शिफारस केली आहे.सदर शिफारशीत त्यांनी नमूद केले आहे की, विषयांकित जागा ही मंजूर पुणे प्रादेशिक योजनेत रहिवास विभागात अंतर्भूत असून पुणे नगर राज्य रस्त्याला लागून आहे. मंजूर प्रादेशिक योजनेनुसार प्रस्तुत राज्य रस्ता ६०.००मीटर रुंदीचा प्रस्तावित असल्याने त्याप्रमाणे रेखांकन नकाशावर योग्य ते रस्ता रुंदीकरण दर्शविलेले आहे.त्याचप्रमाणे विषयांकित जागेतून जाणारा वाघोली लोहगांव प्रमुख जिल्हा मार्ग प्रादेशिक योजनेच्या प्रस्तावानुसार २४.००मीटर रुंदीचा नियोजित असल्याने त्यानुसार नकाशावर योग्य ते रस्ता रुंदीकरण दर्शविलेले आहे. त्यामुळे जपरोक्त जागेच्या अबाधित क्षेत्रावर रहिवास वापर अनुज्ञेय होत आहे.

मा. विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.मह-२/जमोन / जनरल आरआर / ७७२ /०३, दि. २२/९/२००३ मधील तरतूदी नुसार विहित केलेल्या नमुन्यात अर्जदार यांनी प्रतिज्ञापत्र व क्षतोपत्र दाखल केले आहे. सदर प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, सदर जमिनीचे बाबत पुढील नमूद असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतूदीचा भंग झालेला नाही.



हॉल-११		
१६१४	२)	३४
२००९		

- (१) भूचंद्र कृष्ण जहिराट व शेत जमी
- (२) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६
- (३) महाराष्ट्र शेत जमीन जमीन भारणा
- (४) इनाम लघुने छालारा करण्याराठीचे निर्वी
- (५) भूचंद्र तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व जमीन एकत्रीकरण करणे अधिनियम १९७४
- (६) महाराष्ट्र अनुरोधित जमातीच्या जमीनी प्रत्यापित करणे अधिनियम १९७४
- (७) महाराष्ट्र खानगो वने भूसांगदन अधिनियम १९७५
- (८) नगर जमीन कम्पल भारणा अधिनियम १९७६
- (९) महाराष्ट्र प्रकल्पधर्मित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम १९८६

उक्त नमूद कायद्यातील तरतुदीचा भंग होत नसलेचे तसेच सदर जमीन वर्ग-२ व्ही नसलेचे, प्रतिअपघात नमूद केलेले आहे.

समज अर्जदार यांचे विनंती व सहा.संचालक, नगर रचना पुणे यांनी केलेली शिफारस याच्या विचार करून, मी जिल्हाधिकारी पुणे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये अर्जदार श्री.विजयसिंगराव जयसिंगराव जाधवराव यांना योजने बाधलेली सा.हवेली, येथील, ग.नं. १४२०५ (पुना गट नं. २४०६), असे एकूण १५०१४६-०० चौ.मी. क्षेत्रावरील रहिवास वापरच्या सुधारित रेखांकनास मंजूरी व बांधकाम परवानगी खालील अटी व शर्तीवर देत आहे.

- १) रेखांकनातील भूखंड / इमारती या निवासी तसेच प्रचलित नियमावलीतील निवासी विभागाच्या अनुषंगे असलेल्या कारणांसाठीच वापरणे आवश्यक आहे.
- २) येथे कोणतेही विकास कार्य सुरु करण्यापूर्वी हे रेखांकन जागेवर आखून भूमी अभिलेख खात्याकडून प्रमाणित करून घ्यावे लागते. रेखांकन जागेवर आखलेवर भूखंडाचे किमान क्षेत्रफळ नकारावर दर्शविल्यापेक्षा कमी भरता कामा नये. तसेच रस्त्यांचे रुंदी, सुविधा जागा व खुल्या जागेचे क्षेत्र मंजूर रेखांकनात दर्शविल्यापेक्षा कमी भरता उपयोगी नाही. यामध्ये काही फेरफार झाल्यास अभिन्यास पुन्हा मंजूर करून घ्यावा लागेल. अशा प्रमाणित रेखांकनाची प्रत या कार्यालयाकडे सादर करून त्यात अंतिम मंजूरी पत्रालयाशिवाय कोणताही विकास करणेत येऊ नये.
- ३) अभिन्यासातील रस्ती, सुविधा जागा व खुली जागा याची देखभाल अर्जदारांचे करावयास हवी अचला ते देखभाल करण्यासाठी सुयोग्य प्राधिकरणाच्या ताब्यात घ्यावेत. या जागा व रस्ते सर्व जनतेच्या वापरासाठी खुले असतील तसेच सदरचे रस्ते रोजारच्या जमीन मालकास वापरण्यास खुले ठेवले पाहिजेत.
- ४) पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यंजत्या अर्जदारांनी स्वखर्चाने व सन्धानकारक रित्या करणे आवश्यक राहिले.
- ५) जमीनीची मालकी, इददी, वडिवाट याबाबत काही वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार जबाबदार राहतील.
- ६) खरील जागेचा व नियोजित इमारतीचा वापर फक्त निवासी व पुरक कारणांसाठी करण्यात यावा व बांधकाम मंजूर नकाराप्रमाणे असावे.
- ७) स्थलदर्शक नकारावर दर्शविल्याप्रमाणे नियोजित बांधकामासून पुढील, मागील व बाजूची अंतरे प्रत्यक्षात जागेवर असली पाहिजेत व त्या खालील जागा कायम खुली ठेवावी.
- ८) नियोजित बांधकामाचे भूखंडातील अस्तित्वातील अन्य बांधकाम धरून एकूण क्षेत्र भूखंडाच्या निव्वळ क्षेत्राच्या नकारावर दर्शविल्या इतके प्रत्यक्ष जागेवर कमाल राहिले पाहिजे.
- ९) नियोजित बांधकामातील मजल्यांची संख्या नकारावर दर्शविल्यापेक्षा जास्त असू नये.
- १०) नियोजित इमारतीसाठी आवश्यक असणा-या पाण्याची सोय व सांडपाण्याची व पेटल निर्मलुनाची व्यवस्था नसल्यास प्रत्यक्ष वापरापूर्वी अर्जदारांचे केली पाहिजे.



ह व ल २३
३०६३ / १७ / २०
२०१६



ह व ल-११		
१६१०	२६	३६
२००९		

- ११) नियोजित गोपनीयता भंगरोपेक्षा घेऊन बदल करणाऱ्याचे अंदाजनास विना काय
बदलागमाचा असल्यास पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
- १२) प्रकाश व यानुविजन यासाठी ठेपलेल्या खिडक्याचे क्षेत्र हे त्या संबंधित खोलीच्या
क्षेत्राच्या १/८ पेक्षा कमी असू नये.
- १३) नियोजित नोंदकामामुळे भूखंडावर असलेल्या कोणाच्याही वीरघाटोचे हक्काचा भंग
होणार नाही याची जबाबदारी अर्जदार/पालकाने घेतली पाहिजे.
- १४) या कायद्याकडील आदेश क्र.पमह/एनएसआर/४४/२००५, दि.३/०५/२००५
अन्वये भंगूर देखरेख रच करणेत येत आहे.तथाच सदर अकृषिक परवानगीतील उटी व रजती
कायम राहतील.
- १५) अर्जदारांनी सादर केलेली कोणतीही माहिती तसेच प्रतिशापत्राल नमूद केलेली नाम
अथवा कागदपत्रे ही धुकोची / दिशामूल करणारी जावळत्यास तसेच उक्त नमूद अटी पैकी एक
किंवा अनेक अटीचा भंग झालेस प्रस्तुतची परवानगी रद्द ठरवून घेत येईल.



जिल्हाधिकारी, पुणे.

प्रति,
श्री.विजयसिंगराव जयसिंगराव जाधव
रा.१३०४,यदुकुंग,शियालीनगर,पुणे-५.

- प्रत:-
- १) तहसिलदार,हवेली यांजकडे मूळ प्रकरणासह पुढील कार्यवाहीसाठी रवाना.
 - २) सहा.संचालक, नगर रचना, पुणे यांजकडे माहितीसाठी रवाना.


जिल्हाधिकारी पुणे करिता.



हवल २०		
३८८३	२८	२८
२००८		



हवल-११		
१६१४	३१	३४
२००९		



ह व ल ३१०
 ३०१३/१०/१०
 ३११८



MAHAVITARAN
 MAHARASHTRA STATE ELECTRICITY DISTRIBUTION CO. LTD.

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

Bill No: 2018MMSA31 Bill of Supply Fee: 100-11 Bill Date: 20-FEB-18
 Consumer No: 4252216450 Old Consumer No: Bill Period: 20-FEB-18 to 27-FEB-18
 Name: MANDANAM AVCHALE
 Address: W NO 24, GAT NO 107, 10, WADGAON, TEHLE WARDHA, 431001
 Meter No: 4252216450
 Meter Serial No: 1600231415/161520314 1312

PCMSR Route Sequence	Yr-M	Q1	Category	LT / Phase	
OTC: 4052510	Conn. Load	7 KW	Only	01	
Pub No: 000000	Sanct. Load	5.09 KW	Supply Date	10-Sep-11	
Meter No.	Current Reading	Previous Reading	MF Unit	Adj. Unit	Total
0000000	0	0	00: 0	0	0

Security Deposit
 Arrears: 0.00 Held: 0.00 Demanded: 0.00
 Bill of Supply for 0 Month(s)
 GSTIN of MSEDCL: 27AAECAA3334ZIU
 MSN Code: 27-60000
 Receipts considered up to: 27-FEB-18
 Meter status: NORMAL
 Revised Tariff applicable w.e.f 01-Apr-2017

	Rs. Ps.
Fixed Charges	0.00
Energy Charges	0.00
Electricity Duty	0.00
Wholesaling Charges	0.00
FAC	0.00
Additional Supply Charges	0.00
Tax on Sale	0.00
Previous Bill Credit	0.00
Current Interest	0.00
Challoner Penalty	0.00
Other Charges	0.00
Total	0.00
Net Arrears	3,095.79
Adjustments	0.00
Interest Arrears	179.59
Total Arrears	3,275.38
Net Bill Amount	3,270.00
Rounded Bill	3,270.00
Last Receipt Date	19-SEP-16
Last Receipt Amount	0.00

Scan this QR Code with BHIM App for UPI Payment



OR visit our website for more information and official news. For any queries, please contact our customer care center.

DPC: 0.00
 After this date: 20-MAR-18
 Pay Rs.: 3270
 Prompt Payment Discount: Rs. 0.00, bill to be paid on or before 01-MAR-18


For queries related to your online payment transactions, please contact helpdesk: netmahad@emil.in
 Any unauthorized charges raised in this bill may lead to non-acceptance of the bill.

	Rs. Ps.
Due Date:	20-MAR-18 3,270.00
If Paid by this Date:	06-MAR-18 3,270.00
If Paid After this Date:	20-MAR-18 3,270.00

Maharashtra State Electricity Distribution Company Limited.

1602000 AH-24

ह व ल ३०
३०१३/२०/२०१८
२०१८



पुणे नगर

बुधवार, ११ एप्रिल २०१८, पुणे

5

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that owner of Property more particularly described in schedule hereunder Micky G. Mircchandani, R/ at 5 Firpos, 47/A, B Desai Road, Mumbai 400026 is negotiating for its sale in favour of my client. If anybody has any right, title, interest, or claim of whatsoever nature on the said property, is requested to intimate the undersigned in writing at address given below, together with documentary proof thereof within 07 days from publication of this notice, failing which, it will be deemed that title of the said property is clear and marketable and there are no other claims to the said property or that the same have been waived.

SCHEDULE :- Residential Unit no A-24, in the project known as Ozone Villas situated at Gat no 1420 Village - Wagholi, Tal - Havelli, Dist - Pune

Pune
Date : 10-04-2018

Sd/-

Mahesh Shivaji Jadhav

B.S.L., LL.B., D.I.L. & L.W.
Advocate
Shop No. 52, Samruddhi Market, Sangharsh Chowk, Sr. No. 46/1A Chandan Nagar, Pune-14
Sanad No. Mah/1677/2005
Mobile No. 9850817852

ह व ल २७
३०८३/२९/२०
२०९८



MAHESH S. JADHAV
B.S.L., LL.B.; D.L.L. & L.W.
ADVOCATE

Office: Shop no. 52, Samruddhi
Market, Sangharsh Chowk, Sr. no.
46/1A, Chandan Nagar, Pune-14,
Mobile No- 9850817852

Date- 18/04/2018

Certificate

That the Public Notice has been published in daily newspaper *Punya Nagari* in Pune Edition, dated 11th day of April, 2018, under my signature as per the instructions and information provided to me by **Amit Kumar Pathak**, and **Shweta Mishra** Both R/at: - B3-201, Tirupati Kashi Ganga, Siddhartha Nagar, Dhanori, Pune 411015, Pune in respect of Residential Unit no A-24, in the project known as *Ozone Villas* situated at Gat no 1420, Village- Wagholi, Tal- Haveli, Dist- Pune.

That I have not received any objection and or information to my office either in written or oral in respect of above said notice till today from public at large.

Hence this certificate is given on demand.

Pune


Date:- 18/04/2018



(Signature)
MAHESH
B.S.L., LL.B. & L.W.


Shop No.52, Samruddhi Market,
Sangharsh Chowk, Sr. No.46,
Chandan Nagar, Pune-14,
Sanad No. Mah/1677/2005
Mobile No.- 9850817852

आयकर विभाग
 INCOME TAX DEPARTMENT
 AMIT KUMAR PATHAK
 RADHEY SHAYAM PATHAK
 1004/1983
 Permanent Account Number
 BCWPP5028G
 भारत सरकार
 GOVT. OF INDIA
 Signature



Amit Kumar Pathak

ADVOCATE
 PUNE BAR ASSOCIATION
 District Court, Shivajinagar, Pune - 4
 Roll No. 17723
 MAHESH S. JADHAV
 Roll No. MAH/167/2005
 PUNE BAR ASSOCIATION
 J.D. Khurke
 President
 PUNE BAR ASSOCIATION



ह व ल २७
 ३६३/२२/२६
 २०९८



M. S. Jadhav

Amit Kumar Pathak



भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण
भारत सरकार
Unique Identification Authority of India
Government of India


नोंदणी क्रमांक / Enrolment No.: 2017/78533/00153

To
 मिकी गोबिंद मिरचंदानी
 Micky Gobind Mirchandani
 S/O: Gobind Mirchandani
 5, Firpos, 3rd Flr
 47 Bhulabhai Desai Road
 CUMBALLA HILL
 Behind Benzer
 Mumbai
 Cumballa Hill
 Mumbai Maharashtra - 400026
 9930008155

Generation Date: 12/02/2017

Validity: unknown

QR Code with Photograph



आपला आधार क्रमांक / Your Aadhaar No. :

2491 1172 2927
 VID : 9104 7548 5607 8930

माझे आधार, माझी ओळख

- धुन
- आधार ओळखीचे प्रमाण आहे, नागरीकत्वेचे नाही.
 - ओळखीचे प्रमाण ऑनलाइन ऑथेंटिकेशन द्वारे प्राप्त करा.
 - हे इलेक्ट्रॉनिक प्रतिलिपि द्वारे तयार झालेले एक पत्र आहे.

INFORMATION

- Aadhaar is a proof of identity, not of citizenship.
- To establish identity, authenticate online.
- This is electronically generated letter.

- आपापला देशभरात मान्यता आहे.
- आधार भविष्यात सरकारी व खाजगी सेवांचे फायदे मिळविण्यास उपयुक्त आहे.
- Aadhaar is valid throughout the country.
- Aadhaar will be helpful in availing Government and Non-Government services in future.

Micky Mirchandani



भारत सरकार
 Government of India



मिकी गोबिंद मिरचंदानी
 Micky Gobind Mirchandani
 जन्म तारीख/DOB: 07/01/1960
 पुरुष/ MALE

2491 1172 2927
 VID : 9104 7548 5607 8930


माझे आधार, माझी ओळख



भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण
 Unique Identification Authority of India

पत्ता:
 वडिलाचे/आईचे नाव: गोबिंद मिरचंदानी, 5, फिरपोस, 3रा
 मजला, 47 भुलाभाई देसाई रोड, केबाला हिल, बेन्सर पार्क,
 मुंबई, मुंबई,
 महाराष्ट्र - 400026

Address:
 S/O: Gobind Mirchandani, 5, Firpos, 3rd Flr,
 47 Bhulabhai Desai Road, CUMBALLA HILL,
 Behind Benzer, Mumbai, Mumbai,
 Maharashtra - 400026




2491 1172 2927
 VID : 9104 7548 5607 8930

help@uidai.gov.in

www.uidai.gov.in

ह व ल २७
 3e43/23/2e
 २०९ c



भारत सरकार

GOVERNMENT OF INDIA

श्वेता मिश्रा

Shweta Mishra

जन्म तिथि/ DOB: 20/04/1985

महिला / FEMALE



30/03	28/2e	दल २७
-------	-------	-------



5817 7996 3515

आधार-मेरा आधार, मेरी पहचान



आधकार कायदा अधिनियम, 2009 ADHKAAR ACT, 2009

पता:

Address:

अभिनिनी: अमित कुमार

W/O Amit Kumar Pathak. 5 / 87.

पतांक, 5 / 87, रायपुर, आई

Rajpur, IIM Road, Near Dr.

आई एम रोड, बी विरिन्द्र

Birandra Prasad Inbar, College, Bhibdi
Khand, Indore.

प्राण इंटर कॉलेज के पास,


भिदीनी खुर्द, मध्यप्रदेश

उत्तर प्रदेश - 226020

5817 7996 3515

3003/25/22	3003/25/22	3003/25/22
3003/25/22	3003/25/22	3003/25/22
3003/25/22	3003/25/22	3003/25/22

Aadhkaar-Mera Aadhkaar Mein Pehachan



Summary I (GoshwaraBhag-1)

540/3983

बुधवार, 25 एप्रिल 2018 12:01 म.नं.

दस्त गोशवारा भाग-1

हवल 27 2 212e

दस्त क्रमांक: 3983/2018

दस्त क्रमांक: हवल 27 /3983/2018

बाजार मूल्य: रु. 87,63,690/- मोवदला: रु. 88,00,500/-

भरलेले मुद्रांक शुल्क: रु.5,28,100/-

डु. नि. सह. डु. नि. हवल 27 यांचे कार्यालयात

अ. क्र. 3983 वर दि. 25-04-2018

रोजी 11:45 म.पू. वा. हजर केला.

पावती: 4199

पावती दिनांक: 25/04/2018


सादरकरणाचे नाव: जमित कुमार पाठक . .

नोंदणी फी रु. 30000.00

दस्त हाताळणी फी रु. 580.00

पूरांची संख्या: 29

एकुण: 30580.00


दस्त हजर करणाऱ्याची सही.


Joint S. R. Haveli-27
सह दुय्यम अधिकारी
हवेली क्र. 27

दस्ताचा प्रकार: असाईनमेंट डीड

मुद्रांक शुल्क: (एक) कोणत्याही महानगरपालिकेच्या हद्दीत किंवा स्यालगत असलेल्या कोणत्याही कटक क्षेत्राच्या हद्दीत किंवा उप-खंड (डोन) मध्ये नमूद न केलेल्या कोणत्याही नागरी क्षेत्रात

शिक्का क्र. 1 25 / 04 / 2018 11 : 45 : 00 AM ची वेळ: (सादरीकरण)

शिक्का क्र. 2 25 / 04 / 2018 11 : 46 : 34 AM ची वेळ: (फी)




लिखित वेळापत्र

१)
२)
३)



लिखित वेळापत्र

१)
२)





दस्ता गोप्यारा भाग-2

हवल 27 2017 E
दस्ता क्रमांक: 3983/2018

दस्ता क्रमांक : हवल 27/3983/2018
दस्ताचा प्रकार :- असाईनमेंट डीड

अनु क्र.	पक्षकाराचे नाव व पत्ता	पक्षकाराचा प्रकार	घायाचित्र	अंगठ्याचा छपा
1	नाव: अभिल कुमार पाठक . . पत्ता: धानोरी, पुणे, धानोरी, MAHARASHTRA, PUNE, Non-Government. पॅन नंबर: BCWPP5028G	लिहून देणार वय :- 35 स्वाक्षरी:-		
2	नाव: श्वेता मिश्रा . . पत्ता: प्लॉट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: ., ब्लॉक नं: . , रोड नं: धानोरी, पुणे, महाराष्ट्र, पुणे. पॅन नंबर: AWLPM5268P	लिहून देणार वय :- 33 स्वाक्षरी:-		
3	नाव: मिस्त्री जी मिरचंदानी . . पत्ता: प्लॉट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: ., ब्लॉक नं: . , रोड नं: वी देसाई रोड, मुंबई, महाराष्ट्र, मुंबई. पॅन नंबर: AFFPM1625R	लिहून देणार वय :- 58 स्वाक्षरी:-		

वरील दस्तऐवज करून देणार तपाकधीत असाईनमेंट डीड चा दस्त ऐवज करून दिल्याचे कवुल करतात.
शिद्धा क्र.3 ची वेळ: 25 / 04 / 2018 11 : 48 : 28 AM

ओळख:-
भद्र इमम दुय्यम निबंधक यांच्या ओळखीचे असून दस्तऐवज करून देणा-यानां व्यक्तीशः ओळखतात, व त्यांची ओळख पटवितात

अनु क्र.	पक्षकाराचे नाव व पत्ता	घायाचित्र	अंगठ्याचा छपा
1	नाव: वकील महेश शिवाजी जाधव . . वय: 36 पत्ता: चंदननगर पुणे पिन कोड: 411014		

शिक्का क्र.4 ची वेळ: 25 / 04 / 2018 11 : 48 : 55 AM

अहं अभ्यासित करण्यत धेतो की
भद्र दस्तऐवज करून घेतले पावे आहेत
कडे मुद्रणे निवेदन
हवेली क्र. २७

Joint S.D. Haveli-27

सह दुय्यम निबंधक EPayment Details.

हवेली क्र. २७

sr.	Epayment Number	पहिले नंबरचे पुराव्यात
1	MH000876110201819M	3913 नंबरचे सोपे

Defacement Number
0000517354201819M



1. Verify Scanned Document for correctness through thumbnail (4 pages on a side) printout after scan.
2. Get print immediately after registration.

For feedback, please write to us at feedback.isaria@gmail.com